

महाराष्ट्र विधानसभा

दिवसाच्या कामकाजाचा क्रम

मंगळवार, दिनांक १९ डिसेंबर, २०१७
(सकाळी १०.०० ते १०.४५ वाजेपर्यंत)

लक्षवेधी सूचना (म.वि.स. नियम १०५ अन्वये) :

- (१) सर्वश्री. समीर कुणावार, डॉ. अशोक ऊईके, श्री. सत्यजित पाटील, डॉ. पंकज भोयर, श्री. चरण वाघमारे, डॉ. देवराव होळी, सर्वश्री. सुधीर पारवे, राजेंद्र नजरधने, अॅड. संजय धोटे, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे ग्रामविकास मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"दिनांक २९ मे, २००६ रोजीच्या शासन निर्णयान्वये शासकीय जमीन विविध प्रयोजनासाठी कब्जे हक्काने अथवा भाडे पट्ट्याने देताना तसेच शासकीय मुल्यांकनाचा सुधारित कार्यपद्धतीत शीघ्र सिद्धगणक लागू करण्यात येऊन जमीन वाटपाचे अथवा मुल्यांकनाचा अंतर्भाव असणारे इतर आदेश पारीत करावयाचे आहेत त्या दिवशी शीघ्र सिद्धगणकानुसार जमिनीचे मुल्यांकन ठरवून, त्या किंमतीवर आधारीत रक्कम आकारून संबंधीत आदेश पारीत करणे, ग्रामीण भागातील अतिक्रमणधारक शेतकरी व शेतमजूर १० ते १५ वर्षांपासून कच्ची घरे बांधून रहात असून त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत दयनीय असणे, ग्रामीण भागातील शीघ्र सिद्धगणकनुसार प्लॉटची अंदाजे ७० हजार ते १ लाखापर्यंत किंमत अदा करण शक्य नसल्यामुळे, शासन निर्णयामध्ये शीघ्र सिद्धगणकानुसार येणा-या किंमतीतून अतिक्रमणधारकांना ७५ टक्के सुट देण्यात यावी किंवा दर कमी करण्याची स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी शासनाकडे केलेली मागणी, अतिक्रमणधारकांपैकी बरेच कुटुंब हे दारिद्र्य रेषेखालील असून त्यांच्या नावे पट्टा नसल्याने त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळत नसून अशा कुटुंबधारकांना शीघ्र सिद्धगणकामधून येणा-या किंमतीतून सुट देण्याची होत असलेली मागणी, दिनांक ३ ऑगस्ट, २०१७ रोजी राज्यमंत्री, ग्रामविकास यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या बैठकीत ग्रामीण भागातील अतिक्रमणधारकांना कायमस्वरूपी पट्टे उपलब्ध करून देण्याबाबत आदेश देण्यात येऊनही अद्याप कोणतीच कार्यवाही करण्यात न येणे, त्यामुळे नागरिकांच्या मनात निर्माण झालेला असंतोष, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

- (२) श्री. बच्चू कडू, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे महिला व बाल विकास मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

“राज्यातील शासकीय व निमशासकीय अनाथगृहातील सुमारे २० लाख अनाथ

बालकांसाठी एकूण ९५० संस्था कार्यरत असून तेथून १० हजारपेक्षा जास्त अनाथ मुले-मुली बाहेर पडत असणे, १८ वर्ष पूर्ण होऊन बाहेर पडणा-या मुलामुलींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणे, या मुलांकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे नसल्याने व्यवसायासाठी अथवा उच्च शिक्षणासाठी बँकांतून कोणतेही कर्ज न मिळणे, शिक्षण, योजना, शासकीय नोकरी मध्ये आरक्षण मिळत नसल्याने गुणवत्ता असूनही शासनाच्या सवलतींचा तसेच शासकीय व निमशासकीय नोकरीपासून वंचित राहावे लागणे, उच्च शिक्षण घेताना शिष्यवृत्तीचा लाभ न मिळणे, शासनाच्या दिनांक ६ जून, २०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार अनाथ प्रमाणपत्र असूनही विशिष्ट प्रवर्ग नसल्यामुळे ते लाभापासून वंचित राहणे, राज्यातील अनुरक्षणगृहे जिल्हानिहाय नसल्यामुळे अनेक अनाथ मुले अनेक लाभापासून वंचित राहणे, याकरिता जिल्हानिहाय अनुरक्षण गृहे, शासकीय आणि खाजगी शिक्षण व्यवस्थेमध्ये अनाथ मुलामुलींसाठी फी सवलत तसेच शासकीय शिष्यवृत्ती आणि अनाथ प्रमाणपत्र हे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत विनाविलंब वितरण करण्याची तसेच शिक्षण, योजना, शासकीय नोकरी यामध्ये अपंगांना असलेल्या आरक्षणानुसार ५ टक्के आरक्षण तसेच अनाथांसाठी स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करण्यासाठी स्वतंत्र कायद्याची निर्मिती करून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी “अनाथ समान संधी समान हक्क आणि पुर्नवसन अधिनियम” करण्याची आणि त्यानुसार केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याबाबत तातडीने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया.”

- (३) सर्वश्री अनिल बाबर, गणपतराव देशमुख, भारत भालके, राधाकृष्ण विखे-पाटील, संग्राम थोपटे, जयकुमार गोरे, प्रा. वर्षा गायकवाड, सर्वश्री अमिन पटेल, सुनिल शिंदे, अॅड. भीमराव धोंडे, कु. प्रणिती शिंदे, श्रीमती निर्मला गावित, अस्लम शेख, प्रा. विरेंद्र जगताप, सर्वश्री अब्दुल सत्तार, मधुकरराव चव्हाण, अमित देशमुख, अमित झनक, सिध्दाराम म्हेत्रे, डी.पी.सावंत, श्रीमती अमिता चव्हाण, श्री.वसंतराव चव्हाण, बाळासाहेब पाटील, दिपक चव्हाण, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे जलसंपदा मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा विभागामध्ये सध्या कार्यान्वित असलेल्या उपसा जल सिंचन योजनांचे ३२ हजार कोटी रुपये एवढे मुल्यांकन असणे, सदर योजना चालविताना लाभधारकाकडून १०० टक्के विद्युत देयकाची आकारणी व वसुली करणे, या योजना बहुतांशी दुष्काळी व अवर्षणप्रवण क्षेत्रात असल्याने शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार करता शेतकऱ्यांकडील विद्युत देयकांचे थकबाकीमुळे सदर योजना बंद पडण्याच्या मार्गावर असणे, त्यामुळे योजनांवर झालेला भांडवली खर्च वाया जाण्याची निर्माण झालेली शक्यता, याकरिता महाराष्ट्र जलसंपत्ती नियम प्राधिकरणाने सुचविल्याप्रमाणे विद्युत देयकांचा भार ८१ टक्के शासनाने व १९

टक्के शेतकऱ्याने भरणा करावा हा धोरणात्मक निर्णय तातडीने घेण्याची आवश्यकता, प्रकल्पाच्या पाण्याचे दर ठरविण्याचे अधिकार प्राधिकरणाकडे दिलेले असून, प्राधिकरणाने प्रकल्पाच्या पाण्याचे सन २०१० - २०१३ या काळासाठी ठरविलेले दर आताही तेवढेच असणे, टेंभू व म्हैसाळ यासारख्या उपसा जलसिंचन योजनेचे मुख्य कालवे व पोट चाऱ्या यांचेवरती लायनिंग केले नसल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची होत असलेली गळती, त्याचाही भार शेतकऱ्यांवर बसविला जाणे, या सर्व परिस्थितीचा विचार करून प्राधिकरणाने ठरविलेल्या प्रकल्पाच्या पाण्याच्या दराची अंमलबजावणी आगामी रब्बी हंगामापासून करण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

(४) श्री. सत्यजीत पाटील, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे राज्य उत्पादन शुल्क मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक ग्रामपंचायतीनी गावात दारूबंदी करण्याची सुरु केलेली प्रक्रिया, राज्यमार्ग व राष्ट्रीय महामार्ग येथे सुरु असलेली दारूची दुकाने मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद असतांनाही दुकानदारांमार्फत अजूनही सुरु असलेली दारू विक्री, अनेक दुकानदार बनावट दारू जादा दराने विकत असणे, परिणामी लोकांच्या आरोग्याचा निर्माण झालेला प्रश्न, दारूबंदी झालेल्या गावांमध्ये राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांकडून अवैध दारू विक्री थांबविण्याबाबत कोणतीच कार्यवाही न केल्याने ग्रामीण भागातील महिलांनी केलेली दारू बंदी, संबंधित विभागाकडे तक्रार केल्यानंतर टाकलेल्या धाडींमध्ये कुठेही मद्यसाठा हस्तगत न होणे, तथापि, ग्रामसुरक्षा दलाने केलेल्या तपासणीत अनेक ठिकाणी मद्यसाठा हस्तगत होणे, त्यामुळे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने अवैध दारू विक्री सुरु असल्याची महिलांच्या मनात निर्माण झालेली शंका, परिणामी अवैध दारू तसेच बनावट दारू विक्रीला आळा घालणेकरिता शासनाने स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची आवश्यकता, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

(५) सर्वश्री. अजित पवार, विजय भांबळे, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे सहकार मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"मौजे वालूर (ता.सेलू, जि.परभणी) येथील परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस संलग्न असलेल्या विविध कार्यकारी सेवा सोसायटी, वालूरच्या सव्वीस सभासदांनी स्थानिक लोकप्रतिनिधी यांचेमार्फत जिल्हाधिकारी, परभणी यांचेकडे दिनांक २९ नोव्हेंबर, २०१७ रोजी केलेली लेखी तक्रार, वालूर येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या सभासदांनी बँकेमार्फत सन २०१५-१६ या वर्षीचा विमा काढलेला असताना त्या २६

सभासदांच्या नावे असलेला विमा कर्ज खाती जमा करून संबंधिताचे नावे कर्जाची बनावट मागणी करून परस्पर कर्ज उचलून रकमेच्या केलेल्या अपहाराची चौकशी केल्यानंतर जिल्हा उपनिबंधक यांनी महाव्यवस्थापक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, परभणी यांना संबंधित प्रकरणी दोषी आढळलेल्या श्री. विलास राठोड, श्री. डोंबे, श्री. ताठे यांच्यासह इतर दोन कर्मचाऱ्यांवर निलंबन करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे दिलेले आदेश, परंतु महाव्यवस्थापकांनी श्री.विलास राठोड यांच्यावरच केवळ निलंबनाची केलेली कारवाई, सदर प्रकरणी सर्व आरोपींवर निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

(सकाळी ११.०० वाजता)

एक : प्रश्नोत्तरे.

दोन : कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे -

- (१) उच्च व तंत्र शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री :
- (क) सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांचा सन २०१५-२०१६ या वर्षाचा बारावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (ख) गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांचा सन २०१६-२०१७ या वर्षाचा वार्षिक लेखे अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (ग) सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांचा सन २०१६-२०१७ या वर्षाचा वार्षिक लेखापरीक्षण अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (घ) महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित यांचा सन २०१६-२०१७ या वर्षाचा चाळीसावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (२) कृषि मंत्री :
- (क) वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांचे सन २००९-२०१० ते २०१२-२०१३ या वर्षाचे वार्षिक लेखे व लेखा परिक्षण अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

(ख) डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली यांचा सन २०१३-२०१४ या वर्षाचा लेखा परीक्षण अहवाल व वार्षिक लेखे सभागृहासमोर ठेवतील.

(ग) वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांचा सन २०१४-२०१५ या वर्षाचा त्रैचाळीसावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

तीन : विधानसभा सदस्य अनुपस्थिती समितीचा (२०१७-२०१८) सातवा अहवाल सादर करणे व त्यावर विचार करणे.

चार : सन २०१७-२०१८ या वर्षाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा व मतदान (दुसरा व शेवटचा दिवस).

(१) सार्वजनिक बांधकाम विभाग.

(२) जलसंपदा विभाग.

(३) ग्रामविकास व जलसंधारण विभाग.

(४) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग.

(५) महिला व बालविकास विभाग.

(मतास टाकावयाच्या मागण्यांची सूची स्वतंत्रपणे वितरीत केल्याप्रमाणे)

[चर्चारोध (गिलोटीन) सायंकाळी ०५.३० वाजता]

पाच : शासकीय विधेयके :

(अ) पुरःस्थापनार्थ :-

(१) सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्रमांक ७३ - महाराष्ट्र न्यायालय-फी (सुधारणा) विधेयक, २०१७.

- (२) सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्रमांक ७४ - महाराष्ट्र सहकारी संस्था (तिसरी सुधारणा) विधेयक, २०१७.
- (३) सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्रमांक ७५ - महाराष्ट्र उद्वाहने, सरकते जिने व सरकते मार्ग विधेयक, २०१७.
- (४) सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्रमांक ७६ - डी. वाय. पाटील इंटरनॅशनल विद्यापीठ, पुणे, विधेयक, २०१७.

(ब) विचार पुढे सुरु, खंडशः विचार व संमत करणे :-

सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्रमांक ६३ - महाराष्ट्र महानगरपालिका (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१७.

(क) विचार, खंडशः विचार व संमत करणे :-

- (१) (क) भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ (२) (अ) आणि महाराष्ट्र विधानसभा नियम १५९ (२) अन्वये सर्वश्री अमिन पटेल, हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेटीवार, पृथ्वीराज चव्हाण, अस्लम शेख, अमर काळे, सुनिल केदार, राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, भास्कर जाधव, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, अबु आझमी, डॉ.सतीश पाटील, संदीप नाईक, बाळासाहेब पाटील, संग्राम जगताप, राजेश टोपे, दत्तात्रय भरणे, संजय कदम, वैभव पिचड, राणाजगजितसिंह पाटील, हसन मुश्रीफ, हनुमंत डोळस, विजय भांबळे, दिलीप सोपल, श्रीमती दिपीका चव्हाण, सर्वश्री जयदत्त क्षीरसागर, दिपक चव्हाण, सुरेश लाड, प्रा.विरेंद्र जगताप, श्री.राहुल जगताप, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"ही विधानसभा सन २०१७ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक २७ - महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) अध्यादेश, २०१७ नापसंत करते."

- (ख) सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्रमांक ६५ - महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (चौथी सुधारणा) विधेयक, २०१७.
- (ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१७ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ६५ - महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (चौथी सुधारणा) विधेयक, २०१७ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ५१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा

महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (घ) **विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री अस्लम शेख, हर्षवर्धन सपकाळ, राहुल बोंद्रे, विजय वडेटीवार, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-**

"सन २०१७ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ६५ - महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (चौथी सुधारणा) विधेयक, २०१७ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ङ) **विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.राधाकृष्ण विखे-पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-**

"सन २०१७ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ६५ - महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (चौथी सुधारणा) विधेयक, २०१७ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (च) **विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत प्रा.विरेंद्र जगताप, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-**

"सन २०१७ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ६५ - महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (चौथी सुधारणा) विधेयक, २०१७ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (२) (क) भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ (२) (अ) आणि महाराष्ट्र विधानसभा नियम १५९ (२) अन्वये सर्वश्री अमिन पटेल, हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेटीवार, पृथ्वीराज चव्हाण, अस्लम शेख, अमर काळे, सुनिल केदार, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, भास्कर जाधव, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, अबु आझमी, डॉ.सतीश पाटील, संदीप नाईक, बाळासाहेब पाटील, संग्राम जगताप, राजेश टोपे, दत्तात्रय भरणे, संजय कदम, वैभव पिचड, राणाजगजितसिंह पाटील, हसन मुश्रीफ, हनुमंत डोळस, विजय भांबळे, दिलीप सोपल, श्रीमती दिपीका चव्हाण, सर्वश्री जयदत्त क्षीरसागर, दिपक चव्हाण, सुरेश लाड, प्रा.विरेंद्र जगताप, श्री.राहुल जगताप, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"ही विधानसभा सन २०१७ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक २६ - महाराष्ट्र

मुद्रांक (सुधारणा व विधिग्राह्यीकरण) अध्यादेश, २०१७ नापसंत करते."

(ख) सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्रमांक ६६ - महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा व विधिग्राह्यीकरण) विधेयक, २०१७.

(ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१७ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ६६ - महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा व विधिग्राह्यीकरण) विधेयक, २०१७ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ५१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री अस्लम शेख, हर्षवर्धन सपकाळ, राहुल बोंद्रे, विजय वडेटीवार, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१७ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ६६ - महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा व विधिग्राह्यीकरण) विधेयक, २०१७ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ड) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत प्रा.विरेंद्र जगताप, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१७ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ६६ - महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा व विधिग्राह्यीकरण) विधेयक, २०१७ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(३) (क) भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ (२) (अ) आणि महाराष्ट्र विधानसभा नियम १५९ (२) अन्वये सर्वश्री विजय वडेटीवार, अस्लम शेख, अमर काळे, सुनिल केदार, राधाकृष्ण विखे-पाटील, अबु आझमी, प्रा.विरेंद्र जगताप, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"ही विधानसभा सन २०१७ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक २८ — महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) अध्यादेश, २०१७ नापसंत करते."

(ख) सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्रमांक ६८ - महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, २०१७.

(ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री विजय वडेटीवार,

अस्लम शेख, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१७ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ६८ - महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, २०१७ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत प्रा.विरेन्द्र जगताप, श्री.हर्षवर्धन सपकाळ, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१७ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ६८ - महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, २०१७ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(४) (क) सन २०१७ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ५६ — महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) विधेयक, २०१७.

(ख) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. अस्लम शेख, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१७ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ५६ — महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) विधेयक, २०१७ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.हर्षवर्धन सपकाळ, प्रा.विरेन्द्र जगताप, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१७ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ५६ — महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) विधेयक, २०१७ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(५) (क) सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्रमांक ६७ - महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत (कारखान्याकडून करांऐवजी ठोक रकमेच्या स्वरूपात अंशदान देण्यासंबंधी) नियम (निरसन) विधेयक, २०१७.

- (ख) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. अस्लम शेख, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१७ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ६७ - महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत (कारखान्याकडून करांऐवजी ठोक रकमेच्या स्वरूपात अंशदान देण्यासंबंधी) नियम (निरसन) विधेयक, २०१७ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.विजय वडेटीवार, प्रा.विरेंद्र जगताप, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१७ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ६७ - महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत (कारखान्याकडून करांऐवजी ठोक रकमेच्या स्वरूपात अंशदान देण्यासंबंधी) नियम (निरसन) विधेयक, २०१७ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २७ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.हर्षवर्धन सपकाळ, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१७ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ६७ - महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत (कारखान्याकडून करांऐवजी ठोक रकमेच्या स्वरूपात अंशदान देण्यासंबंधी) नियम (निरसन) विधेयक, २०१७ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (६) (क) सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्रमांक ७१ - महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०१७.

- (ख) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. अस्लम शेख, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१७ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ७१ - महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०१७

विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. हर्षवर्धन सपकाळ, प्रा.विरेंद्र जगताप, श्री.अमित झनक, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१७ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ७१ - महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०१७ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (७) (क) भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ (२) (अ) आणि महाराष्ट्र विधानसभा नियम १५९ (२) अन्वये सर्वश्री अमिन पटेल, हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेटीवार, पृथ्वीराज चव्हाण, अस्लम शेख, अमर काळे, सुनिल केदार, राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, भास्कर जाधव, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, अबु आझमी, सतीश पाटील, संदीप नाईक, बाळासाहेब पाटील, संग्राम जगताप, राजेश टोपे, दत्तात्रय भरणे, संजय कदम, वैभव पिचड, राणाजगजितसिंह पाटील, हसन मुश्रीफ, हनुमंत डोळस, विजय भांबळे, दिलीप सोपल, श्रीमती दिपीका चव्हाण, सर्वश्री जयदत्त क्षीरसागर, दिपक चव्हाण, श्री.सुरेश लाड, प्रा.विरेंद्र जगताप, श्री.राहुल जगताप, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"ही विधानसभा सन २०१७ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक २१ - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) अध्यादेश, २०१७ नापसंत करते."

- (ख) सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्रमांक ७२ - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) विधेयक, २०१७.

- (ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. अस्लम शेख, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१७ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ७२ - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) विधेयक, २०१७ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. हर्षवर्धन सपकाळ,

प्रा.विरेंद्र जगताप, श्री.अमित झनक, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१७ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ७२ - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) विधेयक, २०१७ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(सोमवार, दिनांक १८ डिसेंबर, २०१७ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेला म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव.)

सहा : सर्वश्री. राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, विजय वडेटीवार, डॉ. पतंगराव कदम, सर्वश्री बाळासाहेब थोरात, शशिकांत शिंदे, प्रा. विरेंद्र जगताप, सर्वश्री. जयदत्त क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड, प्रा.वर्षा गायकवाड, सर्वश्री. भास्कर जाधव, अब्दुल सत्तार, अबु आझमी, अमिन पटेल, सुनिल केदार, दिलीप सोपल, गोपालदास अग्रवाल, अॅड. यशोमती ठाकूर, सर्वश्री. मो. आरिफ नसीम खान, डी. एस. अहिरे, राहुल मोटे, डि. पी. सावंत, हसन मुश्रीफ, मधुकरराव चव्हाण, राजेश टोपे, बसवराज पाटील, वसंतराव चव्हाण, रणजित कांबळे, डॉ. संतोष टारफे, श्रीमती दिपीका चव्हाण, सर्वश्री. कुणाल पाटील, काशिराम पावरा, हर्षवर्धन सपकाळ, विजय भांबळे, राहुल बोंद्रे, अमर काळे, अमित झनक, कु. प्रणिती शिंदे, श्रीमती अमिता चव्हाण, सर्वश्री भाऊसाहेब कांबळे, शेख आसिफ शेख रशीद, श्रीमती निर्मला गावित, सर्वश्री अस्लम शेख, त्र्यंबक भिसे, संग्राम थोपटे, जयकुमार गोरे, भारत भालके, सिध्दाराम म्हेत्रे, मनोहर नाईक, नरहरी झिरवाळ, अमित देशमुख, संदिप नाईक, वि.स.स. यांचा म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव : (चर्चा पुढे सुरु व मंत्र्यांचे उत्तर)

"दिनांक २४ जून, २०१७ रोजी राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांचे ३४ हजार ३३ कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याच्या शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार कर्जमाफी करण्यासाठी २२ सप्टेंबर, २०१७ अखेर ५७ लाख शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केल्याची माहिती सहकार विभागाने देणे, त्यापैकी २ लाख ४१ हजार शेतकऱ्यांचे आधार क्रमांक नसल्याने त्यांना कर्जमाफी देण्याबाबत झालेली अडचण, कर्जमाफीची सवलत घेऊ इच्छिणाऱ्यांमध्ये ८६ लाख पात्र तर १० लाख बनावट शेतकरी असल्याचा शासनाने केलेला दावा, माहे ऑक्टोबर, २०१७ अखेर कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे आश्वासन देऊनही त्याची अंमलबजावणी न होणे, माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या हाती कर्जमाफी योजनेचा असलेला सुकाणू, या फसव्या कर्जमाफीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी न होता वाढत जाणे, मावा व तुडतुडा या सारख्या किडीमुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान, गुलाबी बोंड अळीमुळे ३० लाख हेक्टरवरील कापसाचे क्षेत्र बाधित होणे, सदर नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात दिरंगाई केल्यामुळे बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यात येणाऱ्या अडचणी, राज्यात आदिवासींवर सातत्याने होणारे अन्याय, कोटयवधीचा खर्च होऊनही

विकास न होणे, आश्रमशाळा, वसतीगृहातील समस्या या प्रकरणी अनेकदा आंदोलने करूनही त्याकडे झालेले दुर्लक्ष, वन हक्क दाव्याची हजारो प्रलंबित प्रकरणे, कुपोषणामुळे हजारो बालमृत्यू होऊनही त्याची दखल न घेणे, आश्रमशाळातील शिक्षकांची रिक्त पदे, वसतीगृहाची दूरवस्था, धोकादायक इमारतीत भरणा-या शाळा, प्रतिवर्षी १८०० कोटी रुपयांची तरतुद करूनही ८० टक्के विद्यार्थ्यांची होणारी गळती, आरोग्याचा निर्माण झालेला प्रश्न, आदिवासींच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे होणारे मृत्यू रोखण्यास नियुक्त केलेल्या डॉ. सुभाष सांळुखे समितीच्या अहवालाची अंमलबजावणी न होणे, बहुसंख्य आदिवासी, शिक्षण हक्क, घरकुल योजना, रेशनिंग सुविधा, वीज यापासून वंचित असणे, ओबीसी समाजाच्या क्रिमीलेयरची वार्षिक उत्पन्नमर्यादा केंद्र शासनाप्रमाणे आठ लाख करण्याची होत असलेली मागणी, राज्यातील ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रिक्त पदांमुळे कोलमडलेली आरोग्य व्यवस्था, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या तयार इमारती विनावापर राहणे, सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय सहकारी उद्योग संस्थांच्या अनुदानामध्ये होत असलेला गैरप्रकार, पारधी वस्ती जोड रस्त्यांना निधी देणे बंद करणे, ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी लांबीनुसार निधी न मिळाल्यामुळे तालुकानिहाय निर्माण झालेला रस्त्यांचा अनुशेष, राज्यातील बहुसंख्य पात्र व गरजू इतर मागासवर्गीय बांधव घरकुलांपासून वंचित राहणे, ओखी वादळामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मच्छिमारांच्या बोटी, मासेमारी साहित्य व त्यांच्या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणे, सुकविण्यासाठी ठेवलेले मत्स्योत्पादन वाहून जाणे, वादळामुळे मच्छिमार वस्तीत पाणी शिरल्याने घरांची मोठ्या प्रमाणात पडझड होऊन आंबा, काजू, नारळी, पोफळी, मसाल्याची पिके व इतर फलोत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणे, पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी बांधण्यात आलेले बंधारेही वादळामुळे वाहून जाणे, परिणामी स्थानिक वस्त्यांना धोका निर्माण होणे, या सर्व बाबतीत सर्वेक्षण करून दुरुस्तीची कामे करण्याची निर्माण झालेली गरज, ऑनलाईन व्यवस्थेत निर्माण झालेल्या अडचणींमुळे वर्ष संपत आले तरी मागासवर्गीयांना फ्री शीप व शिष्यवृत्तीची रक्कम न मिळणे, ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी अपमानास्पद वागणूक, विविध सेवा पुरविण्याच्या नावाखाली काढण्यात आलेल्या निविदांमध्ये ३५० कोटींचा झालेला घोटाळा, समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांचा विरोध डावलून सक्तीने जमिनी संपादनाची करण्यात येणारी कार्यवाही, शेतकऱ्यांमध्ये शासनाप्रती निर्माण झालेला प्रचंड असंतोष, याप्रकरणी शासनाचे झालेले दुर्लक्ष, याबाबत शासनाने करावयाची उपाययोजना विचारात घेण्यात यावी."

सात : श्री. सुनिल प्रभू, श्रीमती मनिषा चौधरी, श्री. सदा सरवणकर, अॅड. आशिष शेलार, सर्वश्री अजय चौधरी, सरदार तारासिंह, सुनिल शिंदे, अॅड. राज पुरोहित, सर्वश्री मंगेश कुडाळकर, अतुल भातखळकर, अशोक पाटील, संजय केळकर, श्रीमती तृप्ती सावंत, सर्वश्री योगेश सागर, राजेश क्षीरसागर, अॅड. पराग अळवणी, डॉ. सुजित मिणचेकर, सर्वश्री मंगलप्रभात लोढा, तुकाराम काते, अमित साटम, सुनिल राऊत, राम कदम, कॅ. आर. तमिल सेल्वन, श्रीमती मंदा म्हात्रे, वि.स.स. यांचा म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव :

"बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासीपाडे आणि अधिकृत झोपडपट्टीतील रहिवाशी यांना स्थलांतरित करण्याबाबत शासनाने आखलेली उपाययोजना, सर्वसाधारण पात्र झोपडपट्टीवासियांच्या स्थलांतरासाठी शासनाने घ्यावयाचा सकारात्मक निर्णय, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सर्व्हे नं. २३९/१ या वन क्षेत्राची मोजणी करून अतिक्रमित रहिवाशांचे त्याच क्षेत्रात पुनर्वसन करण्याबाबत दिंडोशी येथील लोकप्रतिनिधींनी माहे डिसेंबर, २०१६ व त्यानंतर वारंवार मा. मुख्यमंत्री, मा. वनमंत्री व मा. गृहनिर्माण मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली मागणी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्य प्राण्यांचा शहरात होणारा मुक्त संचार व त्यावर करावयाच्या उपाययोजना, मुंबई शहरातील नद्या व नाले यांच्या रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करणे, आशिया खंडातील सर्वात मोठ्या मुंबईतील धारावी येथील झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्याचा शासनाने घेतलेला महत्वाकांक्षी निर्णय व आखलेली उपाययोजना, मुंबईतील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास करण्याबाबत आठ आमदारांच्या समितीने केलेल्या शिफारशीवर निर्णय घेण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असणे, या प्रस्तावावर तातडीने निर्णय होण्याची आवश्यकता, मुंबईतील महानगरपालिकेच्या जागेवरील व भाडे करार संपुष्टात आलेल्या जीर्ण इमारतींच्या भाडेकरारांचे नुतनीकरण करण्याची आवश्यकता, राज्यात पंतप्रधान आवास योजनेतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ३३ हजार ५०० व इतरांसाठी ६२५० घरे उभारण्याची म्हाडाने आखलेली उपाययोजना, याबाबत करावयाची निर्णयात्मक कार्यवाही विचारात घेण्यात यावी."

आठ : अर्धा-तास चर्चा (म.वि.स. नियम ९४ अन्वये) :-

(१) श्री. संदिप नाईक, वि.स.स.

"नवी मुंबई क्षेत्रामधील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेल्या बांधकामासंबंधित मागण्यांचा अधिसूचनेत अंतर्भाव करण्याबाबत" या विषयावरील श्री. संदिप नाईक, वि.स.स. यांचा तारांकित प्रश्न क्रमांक ९५०१५ ला दिनांक १२ डिसेंबर, २०१७ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात अर्धा-तास चर्चा उपस्थित करतील.

(२) श्री. सत्यजीत पाटील-सरुडकर, वि.स.स.

"पन्हाळा व शाहुवाडी (जि.कोल्हापूर) तालुक्यातील प्राथमिक शाळांच्या इमारतींच्या दुरुस्तीबाबत" या विषयावरील श्री. सत्यजीत पाटील-सरुडकर, वि.स.स. यांचा तारांकित प्रश्न क्रमांक ९२११९ ला दिनांक ११ ऑगस्ट, २०१७ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात अर्धा-तास चर्चा उपस्थित करतील.

विधान भवन,

डॉ. अनंत कळसे,

नागपूर,
दिनांक : १८ डिसेंबर, २०१७

प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.